

भाविष्य निर्वाह निधीच्या वर्गांणीपारांसाठी तेव  
संलग्न विमा योजनेमध्ये सुधारणा.

### महाराष्ट्र शासन,

ग्रामविकास व जलसंधारण विभाग,

शासन निर्णय क्रमांक : भनिनि २००६/प्र.क्र.०२/आम्था-११,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०९२, दिनांक :- रु<sup>१</sup> मार्च, २००६.

- पहावे : १) शासन आदेश ग्रामविकास विभाग, क्र.पीआरएफ १०७५/१६३७२/११,  
दिनांक ११ ऑगस्ट, १९७५  
२) शासन आदेश ग्रामविकास विभाग, क्र. जीपीएफ १०८७/सीआर २८२३/१७,  
दिनांक १ जून, १९८७  
३) शासन निर्णय, ग्रामविकास विभाग क्र.जीपीएफ १०६०/सीआर ६७२/१७,  
दिनांक १८ मे, १९९१.

### शासन निर्णय :-

भविष्य निर्वाह निधी वर्गांणीदारांच्या कुटुंबियांना विशेष सामाजिक सुरक्षा मिळावी आणि शासकीय कर्मचा-यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीमधील ववत वाढविण्यास उत्तेजन मिळावे या हेतूने तेव संलग्न विमा योजना दिनांक १ एप्रिल, १९७५ पासून सुरु करण्यात आली आहे. ही योजना महाराष्ट्र भविष्य संवंसाधारण निधी नियमावलीतील नियम ३० मध्ये अंतर्भूत करण्यात आलेली आहे. ही योजना जिल्हा परिषद कर्मचा-यांना वग नमूद केलेल्या दिनांक ११ ऑगस्ट, १९७५ च्या शासन आमंडणाऱ्यांच्या लागू करण्यात आली आहे.

२. पाचव्या वेतन आदेशाच्या शिफारमधीनुभार जिल्हा परिषद कर्मचा-यांना दिनांक १/१/१९७६ पासून सुधारीत वेतनश्वेषी लागू करण्यात आली आहे. तसेच जिल्हा परिषद कर्मचा-यांना महाराष्ट्र संवंसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम लागू करण्यात आले आहेत. सामान्य प्रशासन विभागाने शासकीय कर्मचा-यांच्या संदर्भात ठेव संलग्न विमा योजनेमध्ये सुधारणा करण्यावावत शासन निर्णय क्र.भनिनि-१००३/प्र.क्र.४६/२००३/१३-अ, दि. १ डिसेंबर, २००३ अन्वये सुधारणा केली आहे. त्यामुळे वर नमूद केलेल्या दिनांक १८ मे, १९९१ च्या शासन निर्णयातील ठेव संलग्न विमा योजनेच्या संदर्भातील विनीय मर्यादिमध्ये जिल्हा परिषद कर्मचा-यांच्या दावतीत खालीलप्रमाणे मुद्दागणा करण्यात येत आहेत :-

- (अ) या योजनेखालील अंतिरिक्त देव रकमेच्या कमाल मदांदेत वाढ करण्यात येत अमून, ही मर्यादा रु.३०,०००/- वरुन रु.६०,०००/- इतकी वाढविण्यात येत आहे.
- (ब) वरील कमाल मदांदेच्या अनुंबंदाने या योजनेखालील अंतिरिक्त देव रकम शिल्पज्यास पात्र होण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचा-यांच्या मृत्युलगत पूर्वीच्या ३ वर्षांमध्ये त्याच्या भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये शिलकीची किमान मर्यादा देखील खालीलप्रमाणे वाढविण्यात येत आहे :-
- १ वर्गांणीदाराने मृत्युलगत पूर्वीच्या ३ वर्षांमधील जास्तीत जास्त कालावधी ज्या पदावर व्यासीत केला असेल त्या पदांच्या वेतनश्वेषीची कमाल मर्यादा रुपये १०,०००/- किंवा त्याहून अधिक असल्याम्य त्याच्या खात्यावरील शिल्लक उक्त ३ वर्षांत कोणत्याही वेळी रुपये २५,०००/-पेक्षा कमी नसावी.
- २ वर्गांणीदाराने मृत्युलगत पूर्वीच्या ३ वर्षांमधील जास्तीत जास्त कालावधी ज्या पदावर

व्यतीत केला असेल, त्या पदाच्या वेतनश्रेणीची कमाल मर्यादा रुपये ९,०००/- किंवा त्याहून अधिक परंतु १२,०००/- पेक्षा कमी असल्यास, खात्यावरील शिल्लक उक्त ३ वर्षांत कोणत्याही वेळी रु.१५,०००/- पेक्षा कमी नसावी.

३ वर्गणीदाराने मृत्युलगत पूर्वाच्या तीन वर्षांमधील जास्तीत जास्त कालावधी ज्या पदावर व्यतीत केला असेल, त्या पदाच्या वेतनश्रेणीची कमाल मर्यादा रुपये ३,५००/- किंवा त्याहून अधिक परंतु ९,०००/- पेक्षा कमी असल्यास, खात्यावरील शिल्लक उक्त ३ वर्षांत कोणत्याही वेळी रु.१०,०००/- पेक्षा कमी नसावी.

४ वर्गणीदाराने मृत्युलगत पूर्वाच्या ३ वर्षांमधील जास्तीत जास्त कालावधी, ज्या पदावर व्यतीत केला असेल, त्या पदाच्या वेतनश्रेणीची कमाल मर्यादा रुपये ३,५००/- पेक्षा कमी असल्यास, खात्यावरील शिल्लक उक्त ३ वर्षांत कोणत्याही वेळी रु.६,०००/- पेक्षा कमी नसावी.

### ३. हा रायसन निर्णय दिनांक १/१२/२००३ पाम्हुन अंमलात येईल.

४. परंतु हे आदेश निर्गमित झाल्यानंतर ३ वर्षाच्या कालावधीत एखाद्या वर्गणीदारावा मृत्यू झाल्यास त्याचा खात्यावरील कर्मी शिल्लक ग्रकर्मविषयक शर्तीभुळे हे शुधागीत आदेश लागू होत नसतील, तर त्याचे प्रकरणी दापूर्वीचे महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निधी नियम १९९८ मधील नियम ३० लागू करावेत व म्हद्र नियमा नुसार देय असलेले फायदे भंडारितास देण्यांत यावेत.

५. हे आदेश सामान्य प्रशासन विभागाने त्याच्या अनोपचारिक संदर्भ ५९/१३-अ.दिनांक ११.३.२००८ अन्वये त्या विभागाने दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल दांच्या आदेशानुसार व नावने,

(भुजिजोडी)

(भुजिजोडी)

उप सचिव, महाराष्ट्र गामन.

प्रत :

- १) सर्व विभागांचे आद्युक्त,
- २) सर्व जिल्हा प्रशिपदांचे मुख्य कार्डकारी अधिकारी,
- ३) महालेखापाल, महाराष्ट्र-१, मुंबई-४०० ०२०,
- ४) महालेखापाल, महाराष्ट्र-२, नागपूर,
- ५) मुख्य लेखा परिषक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई,
- ६) उप मुख्य लेखा परिषक, स्थानिक निधी लेखा, मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर,
- ७) सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
- ८) वित विभाग, मंत्रालय, मुंबई,
- ९) मंत्रालयीन इतर विभाग,
- १०) कार्यासन द्रव्यांक आस्था-५, आस्था-८, आस्था-९, आस्था-१०, आस्था-१२, वित-१, ग्रामविकास व जलसंधारण विभाग,
- ११) निवड नस्ती, का.क्र. आस्था-११, ग्रामविकास व जलसंधारण विभाग.